

314, T. V. Indusstrial Estate, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030. India

Tel.:+91 22 6663 5456 Fax:+91 22 6663 5460

E-mail: auro@aurolabs.com Web: www.aurolabs.com

Reg. Off. / Mfg. Unit: K-56, M. I. D. C. Tarapur, Dist. Palghar, Maharashtra - 401506. CIN No. L33125MH1989PLC051910

August 03, 2022

The Listing Department
BSE Limited
Phiroz Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai - 400 001

Ref: Security Code No. 530233

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper publication of unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022

With reference to Regulation 47 of SEBI [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulation, 2015 ("Listing Regulations"), we are enclosing herewith Newspaper cuttings of unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2022, published in the following Newspaper:

- 1. Active Times, Mumbai (i.e English Newspaper) dated August 03, 2022
- 2. Mumbai Lakshdeep (i.e Marathi Newspaper) dated August 03, 2022

Kindly find the same in order and acknowledge.

Thanking you, Yours Faithfully,

For, Auro Laboratories Limited

(Siddhartha Deorah) Whole Time Director

DIN: 00230796

Encl: A/a

SMT. INDIRA VITHAL BANE bonafide member of SHYAMALA CO.OP. HSG. SOC. LTD., and joint owner of Flat No.00' on the Ground Floor in Bidg. No. A/80 o Shyamala Co.Op. Hsg. Soc. Ltd., situated at Anand Nagar, Dahisar (East), Mumbal- 400068, lying on plot of land bearing C.T.S. No. 1298/1 being at Village: Dahisar Taluka: Borivil in the Registration District and Sub-District of Mumbal City and Mumbal Suburban and Mumbai City and Mumbai Suburban and jointly holding five fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos.1 to 5 (both inclusive), Share Certificate No. 1 expired on 25/06/2018 at Mira Bhayandar-Thane without making any nomination for the same. His son being legal heir and join owner MR. MILIND VITHAL BANE have applied to the Society for transfer of the said Flat and Shares to his name, if any one is having any claim/ objection should contact/ write to the undersigned within 15 (Fifteen days) from the date of this notice. There after no claim will be considered and he Society will proceed transfer process

Sd/- MR. D. S. BHATKHANDE Advocate High Court

1, Kotusingh Chawl, Kasturba X

Rd. No.2, Near Royal Garden Bidg.,
Borivil (East), Mumbal 400 066

Place: Borivii - Mumbai Dt: 03/08/2022

Lost Original Agreement and Share ertificate No. 37, Shares 5, Serial Nos. 181 to 185 for the Flat No. B 17. Rashmi Building, Kiran Rashmi Neela CHS Ltd. S.V.P. Road, Borivali (West), Mumbai 400092 jointly owned by Kapilchandra R. Parekh and Anila Kapilchandra Parekh A Lost Report has been lodged at Borival Police station vide Report No. 23719-2022 dt. 01.08.2022 in this regard. Finder of above documents may contact Advocate Juhi Pancholi at jnjlawpartners@gmail.com or send at above address within 15 days from date of publication, failing which it shall be presumed that there is no claim of anyone and whatever claim might be, shall be deemed to have been waived and that the Society shall proceed with transfer of the said Flat and issuance of duplicate Share Certificates in the name of Anila Kapilchandra Parekh in accordance with law.

Juhi Pancholi, Advocate, Bombay High Court. Place: Mumbai Date: 03.08.2022

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my client Mr. Suresh Gangadhar Bhatawadekar, origina allottee of Flat No. B/31, Dahisar On Sanchyeeta CHS Ltd., C.T.S. 50, Lexman Mhatre Road, Near Bank of India, Navagaon, Dahisar (West), Mumbai- 400068, have lost original Allotment Letter of Flat No. B/31, issued by society and my client reported the matter to MHB Colony Police Station under Complaint ID. No. 33585/2022 Dated 02/08/2022.

f anyone find of aforesaid origina Allotment Letter of said flat or having an claim thereon shall contact the undersigned Advocate N. R. Pandey a Bhandarkar Bhavan, Court Lane, Borival (West), Mumbai- 400092, within 15 days from the date of publication of this Notice failing which it shall be presumed that there is no claim of any one in respec hereof and whatever claim if any shall be ed to be waived.

Sd/- Advocate Mr. N. R. Pandey Mobile No.: 9869049486 Mumbai Date: 03/08/2022 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that the Original Agreement for Sale dated 20.08.1992 executed between Hydery Co-Op. Housing Society (Prop) and SHEHNAZ SALIM SHAH of Flat No.A/305, 3rd Floor Baitul Abbas Hydery Co-Op. Housing Societ (Proposed), Haidery Chowk, Naya Naga Mira Road (East), Dist. Thane - 401107 ha een lost/misplaced. All the persons ar ereby informed that not to carry on an ransaction on the basis of said missi documents. on behalf of my client, SHAINEEDA SALIM & ALI MHENDI SALIM SHAH (the present owners), the undersign dvocate hereby invites any kind of clair along with the relevant proof within 14 day om the date of this notice. In case no clair re received within the stipulated period, shall be assured that there are absolutely r laims by virtue of lost agreement and in cas

Saroj B Sharma (Advocate High Court) Near Deepak Hospital, Mira Bhayander Rd Bhayander (E) Thane Date: 03/08/2022

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that the Original Agreement for Sale dated 24.09.1992 & registration No.CHHA-62-1993 ated 18.01.1993 executed between M/s VINAYAK BUILDERS & DEVELOPERS & MR AMIT SRIVASTAV and Agree Sale dated 09.01.1995 between MR. AMIT SRIVASTAVA & MR ABDUL KADER ABDULLA SHAIKH of Flat No.004, Groun Floor, Siddhivinayak Apartment, Naya Nagar Mira Road (East), Dist. Thane 401107 have been lost/misplaced. All the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said missin documents. On behalf of my client, MI NISAR AHMED ABOUL KADER SHAIKH (the present owner) the undersigned advocate hereby invites any kind of clain along with the relevant proof within 14 days from the date of this notice. In case no clain are received within the stipulated period, shall be assured that there are absolutely n daims by virtue of lost agreement and in case of any, it is deemed to be waived off.

Saroj B Sharma (Advocate High Court) Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital, Mira Bhavander Rd Shayander (E) Thane Date: 03/08/2022

PUBLIC NOTICE

Late. Mr. Birendra Nagindas Kothari was Joint Owner/Member of the Flat No. E-418, 4" Floor in the building known as "Raj ArcadeCo-Operative Housing Society Ltd" situated at Mahavir Nagar, Dahanukarwadi, Kandivali West, Mumbai- 400 067and holding Flat No E-418 in the building of the society, died on 23-10-2017. All the legal heirs of the deceased joint member have executed Release Deed dated 1" August, 2022 and released the share of deceased joint member in favor of Miss Megha Birendra Kothari. & Mr. Mihir Birendra Kothari.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of the publication of this hotice, with copies with cocuments and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capitally property of the society. If no claims/ objections are received society. If no calmis objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimarts/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

notice till the date of expiry of its period. For and on behalf of Raj Arcade Co-op. Housing Society Lid e: Mumbai Date: 03/08/2022 Sd/-

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, MANGALA GOKULDAS KAMATH, a member of Topaz Co-Op. Hsg. Society Ltd, having address a Narmada Pradise Complex, Near Evershine Enclave, Mira Road (E)-401107 and holding lat No.B/507 jointly with her husband MR \$ GOKULDAS KAMATH in the building of the society, died on 20/02/2022 without making nomination. Now her husband MR \$ GOKULDAS KAMATH has applied for 1005 membership of the society against the said flat

That as per Bye Laws of the society hereby

vites claims or objections from the heir of eirs or other claimant or claimants/ objector o the transfer of the said shares and interes of the deceased member in the capital roperty of the society within a period of 15 days from the publication of this notice, with opies of such documents and other proofs in support of his/her/their/claims/ objections for ansfer of share and interest of the decease nember in the capital/ property of the societ no claims/ objections are received within the eriod prescribed above, the society shall be ee to deal with the shares and interest of the eceased member in the capital/property the society in such manner as is provide under the bye-laws of the society. Objector shall give their written objection and contain Secretary/Chairman of the society or the ndersigned from the date of publication of he notice till the date of expiry of its period.

SBS LEGAL Saroj B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital, Mira Bhayander Rd Bhayander (E) Thane Date: 03/08/2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that M/s. SENIOR ASSOCIATES, A Regd. Partnership Firm having its office address at Julie Villa, Gomes Street, Bhayandar (West) as the PROMOTOERS / BUILDER / DEVELOPER have executed Agreement Dated: 04/10/1999 in favour of 1. MR. NAGABHUSHAN V. SHARMA (deceased) & 2. MRS. SHAILAJA NAGBHUSHAN SHARMA as the joint Purchasers for sale of SHOP on Ownership basis, bearing SHOP No. 2/A, A-Wing, on the ground floor, admeasuring 170 Carpet so, ft. in the Society known as PRIYADARSHINI CO-OP. HOUSING SOCIETY LTD. (Regd.) bearing Reg. No. TNA / (TNA) / HSG / TC / 5835 / 1993-94 situate at Goddev Phatak Road, Goddev Village, Bhayandar (East). The above referred Agreement Dated: 04/10/1999 is Notarized on 04/10/1999 is Notarized on 04/10/1999 is Notarized to Agreement Dated: 04/10/1999 is PUBLIC NOTICE

Dated: 04/10/1999 is Notarized on 04/10/1999, however the said Agreement Dated: 04/10/1999 is neither Stamped as per the provision of Bombay Stamp Act. 1958 & nor Registered as per the Registration Act, 1908.

Registered as per the Registration Act, 1908. We have recommended to said MRS. SHAILAJA NAGBHUSHAN SHARMA to make the payment Stamp Duty along with the fine, penalty, interest etc., as applicable thereto, as per the rules and regulations & provisions of Bombay, Stamp Act. 1958. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said SHOP bearing No. 2/A, A-Wing, referred to above, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the concerned office bearers of the Society within (14 days) Fourteen days from the date of publication thereof, failing which, without any reference to such claims and the claims if any, shall be deemed to have been given up or waived and the said surviving Purchaser MRS. SHAILAJA NAGBHUSHAN SHARMA will be admitted as member of the Society above named, however subject to payment of Stamp Duty as per the provisions of Bombay Stamp Act, 1958 and/or any other provisions of law of Government of Maharashtra State.

State. Sd/-For Lazrus Park Priyadarshini CHS Ltd. - Hon'ble Secretary / Chairman

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

A public notice is hereby given, that my client SMT. PUSHPA SOHANLAL JAIN have become the Law full Owner of the Flat No.C/503, Fifth Floor, admeasuring 38.00 Square Meters, Carpet Area, "C" Wing, Building Type S, within the Registered Society Rough as K PISHNA GALAYY, CHS. TD. nown as KRISHNA GALAXY CHS.LTD. earing Registration No.PLR/(VSI)/HSG. TC)/313/2018, constructed on N.A. land TC)/313/2018, constructed on N.A. land earing Survey No.414, Hissa No.B, lying pearing Survey No.414, nissa No.b, njik peing and situated at Village Bolinj, Krishna Galaxy, Viva Vrindavan Township, Near New Viva College Virar (West) Taluka Vasai, & Dist-Palghar - 401303, by virtue of the LAW OF NHERITANCE, & LAW OF INDIAN SUCCESSION ACT, after the demise of HER HUSBAND Late MR. SOHANLAL DHULAL JAIN who died intestate on Dated 20-09-2018
Leaving behind HIM his Wife 1] SMT.
PUSHPA SOHANLAL JAIN, his Son 2] MR.
ABHISHEK SOHANLAL JAIN, His married
daughter 3] MRS. KHUSHBU HITESH JAIN, lis married daughter 4]MRS.DIMPLE SANKETBHORAWAT, his Son 5]MR.MOHIT SOHANLAL JAIN empowering them as his legal heir, and representative, who are entitled to succeed to the estate of the deceased

Thereafter, 1] MR.ABHISHEK Thereafter, 1] MR.ABHISHEK SOHANLAL JAIN, His married daughter 2] MRS. KHUSHBU HITESH JAIN, His married daughter 3] MRS.DIMPLE SANKET BHORAWAT, his Son 4] MR. MOHIT SOHANLAL JAIN, have given their NOC & CONSENT to their Mother SMT.PUSHPA SOHANLAL JAIN, to regularize the said Flat

Accordingly my client have undergone all legal formalities such as Affidavit, ndemnity Bond, N.O.C. & Consent and submitted the same to the concerned Society

Whoever has any kind of right, title, nterest, in the aforesaid Property, shall come orward with their genuine objection within 15 lays from the publication of this Notice, and contact to me on phone or at following address. Otherwise it shall be deemed and presumed that my client is entitled to inherit & sale/dispose of the said property, and all future correspondence shall come in effect in her avour, and no claim shall be entertained after he expiry of Notice period.

S.K.Khatri (Advocate High Court) Flat No.3, Ground Floor Ambika Apartmen Next to Vartak Hall, Agashi Rd,Virar (W), Tal:Vasai, Dist:Palghar-401303 03-08-2022 Mob No. 9325973730 Dt:03-08-2022

PUBLIC NOTICE

This is to give notice to the Public at large that Original Agreement dated 19.09.2006 registered on 19.09.2006 bearing Registration No. KURLA-1/6425/2006 executed between M/s. Sagar Complet Developers as "the Promoters" of One Par AND Mr. Dinesh Thakaji Gadhave & Mrs Shaila Dinesh Gadhave as "the Purchaser of the Other Part, in respect of property being Flat No. 104, on the 1st Floor, in the E Wing, of the Building No. 5, known as "Ramkutir" in the society known as "Ramkutir B and C Wing Co- Operative Housing Society Limited", Adm. 375 Sq.Ft. (Carpet Area) i.e equivalent to 41.82 Sq.Mtrs. (Built up Area) situated at Jungleshwar Mahadev Mandi Road, Ghatkopar West, Mumbai - 400084 Village: Asalpha, Taluka: Kurla & District Mumbai Suburban, bearing Survey No. 23 Hissa No. 46 (Part), C.T.S No. 121 (part) 8 C.T.S. No. 119 belonging to Mr. Chandraha: Devdhar Gawand is lost.

Any persons coming into possession of the aforesaid original misplaced documents or having knowledge of their whereabouts i hereby requested to intimate about the same to the undersigned at the below mentioned address within 7 days from the date of publication hereof either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by the Registered post A.D. Dated 03rd of August 2022.

Adv. V.B. Tiwari & Compan Office No. 16-A, 1st Floor, Islam Building Veer Nariman Road, Opp: Akbarally's Beside ZARA, Fort Mumbai 022-2285 2893/ 7021520689

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by the undersigned Advocate that, Mr Gendalal Keshav Kolke Co-owner/member along with Mr Mahendrakumar Gendalal Kolhe, of the Floor No.904, 9th Floor admeasuring area 448 sqft Carpet & C-wing, A-3 Mayur's Nature Glory Phase-II A-1, A-2, A-3, CHSL Gut No 59, Hissa No: 1, 2, Old Mumba Pune Road, Parsik Nagar, Kalwa, Thane-400605, District- Thane. Mr Gendalal Keshav Kolhe died on or about 20/06/2019 without making any will or any nomination.

The other legal heirs of the deceased member, Smt. Jayshree Kolhe(wife) & Mr. Jitendra Kolhe(son) have released their rights in favour of Mr. Mahendrakumar Gendalal kolhe(son).

We hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants objection or objections to the transfer of the said share and interest of the deceased member in the capital property. If any body has any objection to the same please contact the below

address Sd/-Adv. Hemali Amarnath Varade

B-204, 2nd Floor, Virundovan Paradise, Nea Place: Kalyan Vasant Valley, Gandhare, Khadakpada, Kalyan (w). Date: 03/08/2022

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED

CIN: L51900MH1985PLC035669
O-402, Floor-4, Plot-389, Palai Ratan House, Sankara Mattham Road, Kings Circle, Matunga, Munbai-400019, Tel No.: 022-22020876; Email ID: whitehall@yahoo.com

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company, inter also to consider and approve the Un-audited 2022 at 4.30 p. m at registered office of the company, inter also to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended, 30th June, 2022.

Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading, Regulations, 2015, the trading, window for dealing in securities of the Company by its designated persons, shall remain closed till the close of business hours of Saturday, 13th August, 2022. For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com

For Whitehall Commercial Company Limited

Place : Mumbai Date : 02nd August 2022 Director DIN: 00217271

MAHARASHTRA CORPORATION LIMITED -67424815 Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai-400058. Tel. No.: 022-6742 prp.in Email: mcl@visagar.com CIN: L71100MH1982PLC028750 EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

| 30TH JUNE 2022 | | | | |
|---|---------------|----------------|---------------|--|
| PARTICULARS | Quarter Ended | Year Ended | Quarter Ended | |
| | 30.06.2022 | 31.03.2022 | 30.06.2021 | |
| Total income from operations (net) Net Profit / (Loss) from ordinary activities before tax Net Profit / (Loss) for the period after tax | 0.00 | 0.13 | 0.00 | |
| | (12.58) | (65.92) | (4.54) | |
| (after Extraordináry items) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in | (12.58) | (65.92) | (4.54) | |
| | 1353.33 | 1353.33 | 1353.33 | |
| the Balance Sheet of previous year) — Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Re. 1/- each) | = | 1 5 | 2000 | |
| a) Basic: | (0.01) | (0.05) | 0.00 | |
| b) Diluted: | (0.01) | (0.05) | 0.00 | |
| Note: The above is an extract of the detailed format of Un- | | | | |

30" June 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June 2022 are available on the website of BSE Limited - www.bseindia.com where securities of the Company are listed and is also available on the website of the Company -www.mahacorp.in. For Maharashtra Corporation Limite Sd

LOST OF SHARE CERTIFICATE
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
This is to inform the General Public that following share certificate of (name of Company) having its
Registered Office at registered in the name of M/s Tainwala Chemicals & Plastics (India) Ltd. the

| tollowing Sha | areholder/s have been lost | by them. | | |
|---------------|--|----------|-------------------|--------|
| Folio No | Share Holder Name | Cert.Nos | Dist.Nos | Shares |
| | | 102004 | 357501 - 357550 | 50 |
| | Rosemary Dolores Nazareth & Vijay C Kapasi | 111646 | 342451- 342500 | 50 |
| | | 111680 | 359501-359550 | 50 |
| R00504 | | 111681 | 359551 - 359600 | 50 |
| | | 15315 | 1511046 - 1511145 | 100 |
| | | 15316 | 1511146 - 1511245 | 100 |
| | | 38338 | 4472019 - 4472118 | 100 |

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share ertificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents ink Intime India Pvt. Ltd ,C 101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400083 within 15 days of publication of this notice after which no claim wil e entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s

Place: Mumbai

Name of the Share Holders Vijay Č Kapasi

PUBLIC NOTICE

LET ALL PUBLIC SHALL KNOW, that Mr. Santosh Karunakar Shetty owner of flat No. A 4, Vaishnavi Park, flat no. 203, 2nd floor, Shankar Pawshe Rd. Near Kailash Nagar Bus Stop, Katemanivali, Kalyan(E) 412306.Dt. Thane vide power of attorney date, 23.5.2011 registered vide sr.no. executed between Vice Consul Consulate Generao of India. Dubai UAE in favour of Shri P. Balkrishna Shetty in respect of above flat and I hereby revoking the said power of attorney and withdrawing powers conferred on 23.5.2011 in favour of said P Balkrishna Shetty and he has no legal entitity to exercise any power and if it is done the same shall not be binding on us/ me and on my legal heirs. The said power of attorney may be treated as cancelled.

Mumbai Dated: 3.8.2022

Santosh Karunakar Shetty Flat no.203, 2nd floor, Shankar Pawshe Rd. Near Kailash Nagar Bus Stop, Katemanivali, Kalyan (E) - 412306 Mob No 8976039785

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Flat No. 102, A Wing, First Floor, Rashmi Enclave A CHSI situated at Skyline Shanti Park, Opp. St. Xaviers High School, Mira Road East, Tal. & Dist, Thane - 401107 owned by and in actual physical ossession of DALER SINGH SANT BABA NARINDER SINGH (hereinafter referred as 'Owners') as the sole and absolute right title and interest holders thereoalong with shares of the society The Owners claim that his rights are free from all encumbrances charges, claims, etc. of whatsoever nature and that they have a clear and marketable title and are negotiating with my client Mrs BHAVYA KUMAR GOWDA & MI KUMAR S. GOWDA for the Sale of the said above Flat.

All or any persons including any banks, financial institutions or any other party or person, having any valid and legal claim, right, title demand or interest by virtue of any sale, gift, lease, tenancy, license exchange, partition, mortgage charge, lien, inheritance succession, trust, maintenance possession, easement agreement, lis-pendence, stay order, attachment, decree, specific performance or otherwise or any other right of whatsoever nature are required/ called upon to convey their objection/s in writing at the address mentioned below within (15) Fifteen days from issuance of this notice, along with all supporting documents relating to such claim.

If no claims/ objections are received within the period prescribed or else any such claims be anyone shall not be considered and shall be deemed to have been waived and/or abandoned and my client shall proceed to conclude the negotiations and no claims shall be entertained thereafter. Place: Mumbai

Date: 03/08/2022 Sd/-

Adv. Rajat K. Singh Office No. 138, 1st Floor, Ostwal Ornate, Bldg. No. 2/A, Near Jain Mandir, Jesal Park, Bhayander East, Dist. Thane - 401105 (Mob. No.8169875195)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Deepak Balkrishna Mali, is the owners of Room No. A-23, Charkop (1) Lavankush CHSL Plot No. 562 RSC No. 51, Charkop, Sector 5 Kandivali (W)- 400067 along with (5) shares of the Society under certificate no. 31, distinctive from 151-155 dated 10/11/1991. Originally the said room was allotted

to Mrs. Lalitabai Balkrishna Mali by MHADA vide Application no. 03265/ AAGP, Sodat No. 0439, expired or 09.02.2013, As per application and affidavits submitted by the her legal heirs to MHADA the said Room was transferred in the name of his husband Mr. Balkrishna Mahadev Mali vide MHADA varasprakarar letter ja.kra.mi.vya/w/mu.m/284/18 dated 23.01.2018 Mr. Balkrishna Mahadev Mali vide

Gift Deed dated 05.06.2018, gifted the said above Room to his son Mr Deepak Balkrishna Mali register in the office of sub-registrar BRL-7,vide reg. no. 2995-2018 dated 05/06/2018 and as per application MHADA transferred the room in name of Mr. Deepak Balkrishna Mali vide bakshishpatra letter ja.kra.mi.vya/w/mu.m/2289/18 dated 20.06.2018 That the said Mr. Deepak Balkrishna

Mali intends to take mortgage loan from DCB Bank Ltd., by mortgaging the said above Room. I, Adv. Rajat K. Singh hereby invites

claims or objections from the heir/s or other claimants / objectors to the Mortgaging of the said right, title of the said House within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims and if no claims/ objections are received within the period prescribed there of my client, DCB Bank Ltd. shall proceed to conclude the Loan process and mortgage the said above Room and no claims shall be entertained thereafter. Place : Mumbai Date: 03/08/2022

Sd/-Adv. Rajat K. Singh Office No. 138, 1st Floor, Ostwa Ornate, Bldg. No. 2/A, Near Jain Mandir, Jesal Park, Bhayander East, Dist. Thane - 401105 (Mob. No.8169875195)

NOTICE

Notice is Hereby Given that Shri SHRIPAT UMA SHAH,, has holder of Shop NO 1-A &B in SIDDHACHAL CO OP HSG SOC LTD REg No MUM/ SRA/ HSG. (T.C.)/11867/2010 at 46- Hanuman Road. Vile Parle East Mumbai 400057 and Flat No 14 Bhnsali S.R.A. Co Op Hsg Soc Ltd Reg No. MUM/SRA/HSG./(T.C.) /11010/ 2005 at Hanuman Road, Vile Parle East Mumbai 400057, expired on 19-02-2021 Without making Nomination for both

for Transmission of the said Shops (1A-B) and Flat 14 along with Share Certificate No 23 & 05 respectively on their names. The Society hereby invites claims or objections from any person/s and or bank/s or financial institution/s or organization/s for the Transmission of Share Certificate for Shop No 1 A-B (Siddhachal C H S LTD) & Flat No 14 (Bhansali S.R.A. C.H.S.Ltd) on Legal Heirs Names

His Legal Heirs had applied to the society

Claims or Objections should be raised within 14 days from Today, along with relevant original documents, by prior appointment of the Secretary on 9892907119 for Siddhachal CHS LTD &Chairman on 9892447455.

for Bhansali SRA CHS Ltd.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large that my client, Mr.Kartik Vasant Thakkar become a joint owner in respect of property bearing Unit No. 1102, 11th Floor, admeasuring 801 Sq. Ft. usable Carpet area, Ruby Crescent Business Boulevard building, constructed on CTS No. 62 o Village - Wadhwan, Taluka - Borivali Mumbai Suburban District situated a Ashok Nagar, Kandivali (East), Mumbai - 400067, by Release Deed and proposed to transfer 50% share of deceased Mr. Vasant V. Thakkar in his name in Share Certificate before Ruby Crescent Premises Co-operative

Society Ltd. Any person or persons claiming any right, title, interest or claim in respect of the above mentioned property in any manner or otherwise is hereby called upon to notify their claim/s in writing to the undersigned at the address given herein below along with supporting documentary evidence within 14 days from the publication of this Notice, failing which all or any such claim/s shall be deemed to have been voluntarily waived o Mumbai

Oate: 03/08/2022 (Yogita Y. Bandal) Advocate Shop No.10, Dattani Apartment Parekh Nagar, S.V. Road Kandivali (W), Mumbai - 400067

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at arge that my client SHRI. JALINDAF **GOVIND BORATE** states that, Smt. Induba Govind Borate, who is present owner and occupant more particularly described in the schedule hereunder written, by transfer from Late Shri. Maloji Govind Borate, who was unmarried son of Smt. Indubal Goving Borate and allotted him the said schedul Room Property on 28th March, 1989 from MHADA. Further, Smt. Indubai Govind Borat had expired on 26th December, 2021 and thereafter her husband Shri. Govin ondiba Borate, expired on 13" January 2022 and after the death of Late Smt. Induba Govind Borate and Late Shri. Govind Kondiba Borate leaving behind their only son Shri Jalindar Govind Borate as a legal heir, wh has applied for transfer the said schedu

Room Property in his name with MHADA. If any person(s) is/are having any claim t or any interest in the said Room property described in the schedule hereunder writte ly way of sale, share, succession, gi transfer, assignment, lease, sub-lease allotment, license, sub-license maintenance, tenancy, inheritance, lis pendens, exchange, mortgage, charge, lier trust, possession, easement, MOU, leave and license, heir-ship, demise, bequest of encumbrances, attachment or otherwis whatsoever are hereby required to make th same known to the undersigned may fill nis/her/their claims in writing with valid lega documents in support of such claim, at his office at 216, Diplaxmi Co-operative Housin Society Ltd., 2nd Floor, Opp. B.I.T. Chawl No M.G. Marg, Agripada, Mumbai – 400 01 within 15 (fifteen) days from the date publication hereof failing which, it shall be deemed that the claimant/s has/hav relinquished such claim or objection, if any will be deemed to have been waived of abandoned and not binding on my client an my client may proceed for transfer the said oom premises in his name with MHADA.

The Schedule above referred to: (Description of Flat Premises and Share

Certificate) Room No. C-27, admeasuring 300 sq. 1 carpet area, Plot No. 64, Amey Co-op Housing Society Ltd., Gorai (1), RSC-14 Borivali (W), Mumbai – 400092, alongv Share Certificate No. 27 of 5 (five) full paid up shares of Rs. 50/- each, bearing ctive numbers 131 to 135.

Dated the 3rd day of August, 2022. Shri. Deepak N. Rane Advocate & Legal Consultant

s are available on the Company web

Place: Mumbai

Date: 02.08.2022

Read Daily Active Times

SHALIMAR PRODUCTIONS LIMITED Regd. Office: -A-9. Shree Siddhivinayak Plaza. Plot No. B-31, Off Link Road, Andnen uver Tel: 8976661200, Website: www.shalimarpro.com, Email: contact@shalimarpro.com. Cink: L01111MH1989FLC28508

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

| PARTICULARS | Quarter ended 30.06.2022 | Year ended 31.03.2022 | Quarter ended 30.06.2021 | |
|---|--------------------------|--------------------------|-----------------------------|--|
| Total income from operations (net) Net Profit / (Loss) from ordinary activities before tax Net Profit / (Loss) for the period after tax | 70.70 2.22 | 492.60 8.58 | 124.10 15.50 | |
| (after Extraordinary items) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in | 9843.28 | 5.83 9843.28 | 15.50 9843.28 | |
| the Balance Sheet of previous year) Earnings Per Share | *** | | + | |
| (before and after extraordinary items) (of Re. 1/- each) a)Basic: b)Diluted: | 0.00 0.00 | 0.00 | (0.00) | |

30th June 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June 2022 are available on the website of BSE Limited - www.bseindia.com.where the ecurities of the Company are listed and is also available on the website of the Company - www.shalimarpro.com

For Shalimar Productions Limited Place: Mumbai Date: 02.08.2022 Tilokchand Kothari Director DIN: 00413627

VISAGAR POLYTEX LIMITED

3, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mumbai-400058 Tel: 022-67424815, polytex.in, Email: contact@visagar.com CIN: L65990MH1983PLC030215 EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

| 30TH JUNE 2022 | | | | |
|--|-----------------------------|--------------------------|-----------------------------|--|
| PARTICULARS | Quarter ended 30.06.2022 | Year ended 31.03.2022 | Quarter ended 30.06.2021 | |
| Total income from operations (net) | 22.30 | 357.18 | 72.36 | |
| Net Profit / (Loss) from ordinary activities before tax Net Profit / (Loss) for the period after tax | (36.67) | (57.39) | 7.11 | |
| (after Extraordinary items) | (36.67) | (57.39) | 7.11 | |
| Equity Share Capital | 2,927.01 | 2,927.01 | 2,927.01 | |
| Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share | - | - | - | |
| (before and after extraordinary items) (of Re. 1/- each) | | | | |
| a) Basic: | (0.01) | (0.02) | 0.00 | |
| b) Diluted: | (0.01) | (0.02) | 0.00 | |

Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the guarter ended 30th vote: The above is an extract or the deciment armort of un-Audited Frinancial Results for the quarter ented sur lune, 2022 filed with the Stack Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Frinancial Results for the quarter ended 30th ine, 2022 are available on the website of National Stock Exchange of India Limited (NSE) - www.nseindia.com nd BSE Limited – www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available on th rebsite of the Company - www.visagarpolytex.in

For Visagar Polytex Limiter Date: 02.08 2022 (Tilokchand Kothari) - Managing Director - DIN: 00413627

SAGAR PRODUCTIONS LIMITED

Regd. Off: - Unit No. 402, Plot B/65, Stanford Plaza, New Link Road, Opp. City Mall, Andheri West Mumbai - 400053 Tel: 022-49725443, Website: www.sagarproductions.com, Email: splgrive@rediffmail.com CIN: L93000MH1980PLC17043 EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

| PARTICULARS | 30.06.2022 | Year Ended 31.03.2022 | 30.06.2021 |
|---|------------|--------------------------|------------|
| Total income from operations (net) Net Profit / (Loss) from ordinary activities before t Net Profit / (Loss) for the period after tax | 71.62 | 480.00 | 134.00 |
| | ax (4.79) | 4.27 | 4.52 |
| (after Extraordinary items) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as | (4.79) | 4.27 | 4.52 |
| | 401.42 | 401.42 | 401.42 |
| shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Re. 1/- each) | • | - | - 8 |
| a)Basic : | (0.01) | 0.01 | 0.01 |
| b)Diluted: | (0.01) | 0.01 | 0.01 |

Note: The above is an extract of the detailed format of Un- Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2022 are available on the website of BSE Limited - www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company - www.sagarproductions.com.

For Sagar Productions Limited Kalakad Sundaram Sathi

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by my clients M/s Debonair Cooperative Housing Society Ltd (Regd No. TNA(TNA)/HSG/(TC)/1707/ 86-87 dated 30th December 1986) who are the absolute owners and are in exclusive possession of the property more particularly described in the Schedule hereunder written and my said Clients are intending to carry out the redevelopment of their property through developers and are going to enter into the Development Agreement in respect of the said property. All persons having any claim, right, title, interest, share, demand objection against or in to or upon the said property including or any part thereof by way of inheritance, will, succession, bequest, mortgage, possession, sale, transfer, gift, exchange, lease, lien, charge, tenancy, trust, license, intenance, easement or otherwise howsoever through any agreement, writing, succession, family arrangement/ settlement, litigation, decree or court order or otherwise of any nature whatsoever by operation of law or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned alongwith the requisite documentary proof in support of such claim, at my address given below within fifteen(15) days from the date hereof. If no such claim is made known within the said notice period title opinion would be issued in favour of my Clients and they will execute and register the Development agreement with the developers without reference to any such claim or claims which are made after the said notice period and the same made, if any, will be considered as waived or abandoned for all intents and purposes and shall not be binding on my clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO All that piece and parcel of land area admeasuring about 5886

sq. mtrs. bearing CTS No. 365, Final Plot No. 365, Bombay Agra Road, District Thane together with buildings and structures standing there popularly known as Debonair Cooperative Housing Society Ltd., in Taluka and District of Thane within the limits of Thane Municipal Corporation in the Registration District of Thane. Dated this 3rd day of Aug. 2022

Sd/-ANANT G. GADRE ADVOCATE Office at C-1/A, Deep Jyoti Society,

Opp. Varsha Vandana Society, Highway Service Road, Thane (West) 400 601

AURO LABORATORIES LIMITED

CIN NO.:- L33125MH1989PLC051910

Regd. Office: K - 56 M.I.D.C INDUSTRIAL AREA, TARAPUR BOISAR, DIST. PALGHAR 401506, MAHARASHTRA Tel.: +91-22-66635456

Fax:+91-22-66635460 Email. auro@aurolabs.com Web: www.aurolabs.com (Rs. In Lakhs except EPS) EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

| | Victor at the Paristr | | Quarter Ended | | Year Ended | |
|------------|---|-------------|---------------|-------------|------------|--|
| SI. No. | Particulars | 30.06.2022 | 31.03.2021 | 30.06.2021 | 31.03.2022 | |
| | | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Audited) | |
| 1 | Total Income from operations | 1,123.62 | 1,816.51 | 1,102.54 | 5,195.83 | |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, exceptional and/or extraordinary items) | 11.46 | 54.99 | 150.47 | 387.40 | |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before Tax (after exceptional and extraordinary items) | 11.46 | 54.99 | 150.47 | 387,40 | |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after Tax (After exceptional and extraordinary items) | 8.27 | 45.50 | 106.65 | 284.47 | |
| 5 | Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] | 8.20 | 56.64 | 115.18 | 295.61 | |
| 6 | Equity Share Capital | 623.25 | 623.25 | 623.25 | 623.25 | |
| 7 | Reserves (Excluding revaluation reserves) as shown in the Audited balance Sheet of the previous year | | | | 2,528.85 | |
| 8 | Earnings per share (EPS) (Face Value - Rs. 10 per Equity Shares): | | | | | |
| | (a) Basic | 0.13 | 0.73 | 1.71 | 4.56 | |
| | (b) Diluted | 0.13 | 0.73 | 1.71 | 4.56 | |

The above unaudited financial results for the quarter ended June 30, were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at meeting held on August 2, 2022.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results for the quarter ended as on June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure requirements) regulations, 2015, the full format of the quarterly financial

> FOR & BEHALF OF BOARD OF DIRECTORS **AURO LABORATORIES LIMITED**

(SIDDHARTHA DEORAH) WHOLE TIME DIRECTOR

DIN: 00230796

ा । । । यां । । । ये⊡ार

प्र⊟ा⊟ी⊟ HI प्रती 🗆 🗆 💷



NOTICE is hereby given that the share Certificate Nos. 002 for 5 (five) ordinary shares bearing Distinctive No.6 to10 of Fla No JA-02. Jupiter Mercury Co operative Housing Society Ltd, Poonam Sagar complex Opp Sector 9 Mira Road East Thane 401107 standing in the names of RABIYA REGAM KHAN have been reported lost/ stolen and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereo has been made to the society JA-02. Jupite Mercury Co operative Housing Society Ltd, Poonam Sagar complex Opp Sector 9 Mira Road (E) Thane 401107, to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgaged nor any loan taken against the flat.

Date: 03/08/2022

PUBLIC NOTICE

Certificate No. **37**, Shares **5**, Serial Nos. **181 to 185** for the Flat No. B 17, Rashmi Building, Kiran Rashmi Neela ĆHS Ltd., S.V.P. Road, Borivali (West), Mumbai -400092 jointly owned by Kapilchandra R. Parekh and Anila Kapilchandra Parekh. A Lost Report has been lodged at Borivali Police station vide Report No. 23719-2022 dt. 01.08.2022 in this regard. Finder of above documents may contact Advocate Juhi Pancholi at jnjlawpartners@gmail.com or send at above address within 15 days rom date of publication, failing which it shall be presumed that there is no claim of anyone and whatever claim might be, shall be deemed to have been waived and that the Society shall proceed with transfer of the said Flat and issuance of duplicate Share Certificates in the name of Anila Kapilchandra Parekh in accordance with law.

Juhi Pancholi, Advocate, Bombay High Court, Place: Mumbai Date: 03.08.2022

PUBLIC NOTICE Lost Original Agreement and Share

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED

CIN: L51900MH1985PLC035669
O-402, Floor-4, Plot-389, Palai Katan House, Sankara Mattham Road, Kings Circle, Matunga,
Mumbai-400019; Tel No.: 022-22020876; Email ID: whitehall@yahoo.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, August 11 2022 at 4.30 p. mat registered office of the company, inter alia to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended,30th June, 2022.

Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in securities of the Company by its designated persons, shall remain closed till the close of business hours of Saturday, 13th August, 2022. For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com.

For Whitehall Commercial Company Limited

Date: 02nd August 2022

Rohit Prabhudas Shal DIN: 00217271

जिलेट इंडिया लिमिटेड

CIN:L28931MH1984PLC267130 नोंदणीकृत कार्यालयः पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९, दुर.:९१-२२-२८२६ ६०००; फॅक्स:९१-२२-२८२६ ७३३७, वेबसाईट: in.pg.com

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम २०१(२) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की १९ एप्रिल, २०२२ रोजी मंडळाद्वारे मान्य आणि १७ जुलै, २०२२ रोजी टपाल मतदानाने कंपनीच्या सदस्यांद्रारे मंजर नियम व अटीनसार आणि वेतनश्रेणी प्रमाणे १ जलै. २०२२ पासन ५ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. एल.व्ही. वैद्यनाथन (डीआयएन:०९६३२२०१) यांच्या नियुक्तीकरिता कायद्याचे कलम १९६ व अन्य लागू तरतुदी अंतर्गत मान्यता घेण्यासाठी केंद्र शासन यांच्याकडे अर्ज करण्याचे कंपनीने योजिले आहे. श्री. एल.व्ही. वैद्यनाथन हे अनिवासी भारतीय आहेत आणि म्हणून सदर नियुक्ती ही केंद्र शासनाच्या मान्यतेवर अवलंबून आहे.

जिलेट इंडिया लिमिटेडकरीता सही/

दिनांक : ३ ऑगस्ट, २०२२ ठिकाण : मुंबई

फ्लेविआ मचाडो कंपनी सचिव व सक्षम अधिकारी एसीएस: ३८९८६

$Summit^{m}$ समिट डिजिटेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

(पूर्वी समिट डिजिटेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) **सीआयएन :** यू६४२००एमएच२०१३पीएलसी३७५४६६

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यो : युनिट २, ९वा मजला, टॉवर ४, इकिनॉक्स बिझनेस पार्क, एलबीएस मार्ग, कुर्ला (प), मुंबई ४०००७०; **द्राध्वनी क्रमांक**: +९१ २२ ६२१० ४१००; वे**बसाइट:** www.summitdigitel.com; **ईमेल आवडी:** secretarial@summitdigitel.com

मुद्दल आणि व्याजाच्या परतफेडीसाठी डिर्बेचर धारकांना तारीख नोंदवण्याची सूचना

याद्वारे नोटीस दिली जाते की प्रत्येकी रु.१०,००,००० (आयएसआयएन आयएनई५०७टी०७०५४) च्य मूल्यामध्ये १,१८,३६० सुरक्षित, सूचीबद्ध, रिडीम करण्यायोग्य नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (एनसीडी) च्या . अर्टीनुसार कंपनीने १५ मार्च २०२१ रोजी खाजगी प्लेसमेंटच्या आधारावर जारी केले आणि बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड वर सूचीबद्ध आणि माहिती मेमोरँडम आणि डिबेंचर ट्रस्ट डीडच्या अटींनुसार, कंपनीने लवकर विमोचन त्यावर व्याज (विमोचन रक्कम) आणि जमा झालेल्या रकमेच्य देयकासाठी पात्र एनसीडी धारकांची नावे निश्चित करण्यासाठी 'नोंद तारीख' निश्चित केली आहे. ठेवीदारांर्न देलेल्या यादीनुसार नोंद तारखेला लाभार्थी मालक म्हणून दिसणाऱ्या एनसीडी धारकांना खालील तपशिलांनुसार वेमोचन रक्कम प्राप्त होण्यासाठी सदर पेमेंट मिळण्यास पात्र असेल

| प्रतिभूतींची पूर्तता केली जाईल | उद्देश | रेकॉर्ड तारीख | विमोचन रक्कम भरण्याची देय तारीख | | | | |
|---|--|----------------------------|------------------------------------|--|--|--|--|
| १०,००० सुरक्षित, सूचीबद्ध, रिडीम करण्यायोग्य नॉन-कन्ट्स्टेंबल डिबेंचर्स, एकूण रु. १,००० कोटी | त्यावर जमा झालेल्या व्याजासह लवकर विमोचन | शुक्रवार, १२ ऑगस्ट २०२२ | बुधवार, १७ ऑगस्ट २०२२ | | | | |

समिट डिजिटेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता

(पूर्वीची समिट डिजिटेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड)

सही/

चंद्रकांत शर्मा

कंपनी सचिव

एफसीएस ८३२२

ठिकाण : मुंबई

दिनाकः १ ऑगस्ट २०२२

एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड दिणीकृत आणि कॉपॉरेट कार्यालय पत्ता: फलक्रम बिझनेस सेन्टर, ००९ व ००२, AVANSE FINANCIA . विंग, ह्यात रिजन्सी हॉटेलच्या पुढे, सहार रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९, महाराष्ट्र.

परिशिष्ट-४ (नियम ८(१)) ताबा सूचना

(स्थावर मालमत्तेकरिता) खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ **(सदर कायदा)** अंतर्गत **एवान्स फायनान्शिय**ल सर्विसेस लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ (सदर अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्ज खाते क्र.:एमयुएमसीई००१४४४२७, एमयुएमसीई००१७१७२१ व एमयुएमसीई०००७९७५५ (कर्ज खाते) मधील त्यांनी दिनांक २३.०५.२०२२ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसा . फर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता (१) भागवत प्रसाद गुरुकुल एज्युकेशनल ट्रस्ट, (२) श्री. दिब्यलोचना दुर्योधन मोहन्ती (मयत) त्यांचे कायदेशीर वारसदार मार्फत, (३) श्री. रविंद्र र्योधन मोहन्ती (मॅयत) त्यांचे कायदेशीर वारसदार मार्फत, (४) श्रीमती पिंग्रेनी दिब्यलोचन मोहन्ती. (५) श्रीमती प्रियांका दिब्यलोचन मोहन्ती (यापुढे कर्जदार म्हणून संदर्भ) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसाच्या आत **१७ मे, २०२२** रोजी उपरोक्त मागणी सूचनेत नमुद किबाकी रक्कम तसेच **१७ मे, २०२२** पर्यंत त्यावरील लागू व्याज आणि अंतिम रक्कम जमा होण्याच्या, मुक्तते तारखेपर्यंत पुढील व्याज अधिक प्रासंगिक खर्च, शुल्क, खर्च इत्यादी जमा करण्यास कळविणेत आले होते (संपूर्ण तपशील खालील तक्त्यात नमृद आहे).

| नाल होते (संपुण तपरालि खालाल तक्त्यात नमुद आह). | | | | | | | |
|---|-------------|---|--|--|--|--|--|
| कर्जदार/सहकर्जदार/ | कर्ज खाते | १७.०५.२०२२ रोजी एकूण | | | | | |
| तारणकर्ता | क्रमांक | थकबाकी रक्कम | | | | | |
| १. भागवत प्रसाद गुरुकुल | | रु.२,७२,४५,०७६/ – (रुपये दोन कोटी बाहत्तर | | | | | |
| रज्युकेशनल ट्रस्ट, | | लाख पंचेचाळीस हजार शहात्तर फक्त) अर्थात | | | | | |
| २. श्री. दिब्यलोचना दुर्योधन मोहन्ती | | कर्ज खाते क्र.एमयुएमसीई००१४४४२७ करिता | | | | | |
| (मयत) त्यांचे कायदेशीर वारसदार | एमयुएमसीई | रु.३२,०९,८५८/- (रुपये बत्तीस लाख नऊ | | | | | |
| थ्री. विश्वजीत दिब्यलोचना मोहन्ती | ००१४४४२७, | हजार आठशे अठ्ठावन्न फक्त), कर्ज खाते | | | | | |
| यांचे मार्फत | एमयुएमसीई | क्र.एमयुएमसीई००१७१७२१ करिता | | | | | |
| ३. श्री. रविंद्र दुर्योधन मोहन्ती (मयत) | ००१७१७२१ | रु.८,८४,३०७/- (रुपये आठ लाख | | | | | |
| ऱ्यांचे कायदेशीर वारसदार श्री. सुशिल | व एमयुएमसीई | चौऱ्याऐंशी हजार तिनशे सात फक्त) आणि | | | | | |
| विंद्र मोहन्ती यांचे मार्फत, | ०००७९७५८ | कर्ज खाते क्र.एमयुएमसीई०००७९७५८ करिता | | | | | |
| ४. श्रीमती पद्मिनी दिब्यलोचन | | रु.२,३१,५०,९११/- (रुपये दोन कोटी | | | | | |
| मोहन्ती, | | एकतीस लाख पन्नास हजार नऊशे अकरा फक्त). | | | | | |
| ५. श्रीमती प्रियांका दिब्यलोचन | | | | | | | |
| मोहन्ती | | | | | | | |

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार, ारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर nयद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा (स्थावर मालमत्ता) **ताबा २८ जुलै, २०२२ रोजी**

विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यार ऱ्यांनी **एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड** यांच्याकडे **दिनांक १७ मे. २०२२** रोजी देय थकबाकी रक्कम रु.२,७२,४५,०७६/- (रुपये दोन कोटी बाहत्तर लाख पंचेचाळीस हजार **गहात्तर फक्त)** तसेच **१७ मे, २०२२** पर्यंत त्यावरील लागू व्याज आणि अंतिम रक्कम जमा होण्याच्या, . पुक्तते तारखेपर्यंत पुढील व्याज अधिक प्रासंगिक खर्च, शुल्क, खर्च इत्यादी जमा करावे.

कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ ो उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

मालमत्ता क्र.१: अपार्टमेंट क्र.१७०६, कार्पेट क्षेत्र २९.१३ चौ.मी. तत्सम ३१३.५२ चौ.फू. रेरानुसा अतिरिक्त संलग्न बाल्कनी क्षेत्र २.४६ चौ.मी. तत्सम २६.४८ चौ.फ्.), मजला क्र.१७, इमारत क्र.एच३ (महापालिका मान्यतानुसार इमारत क्र.३), रौणक हाईटस्, स्टील्ट पार्किंग क्र.शून्य, जुना सर्व्हे क्र.१११, हिस्सा क्र.८ए, नवीन सर्व्हे क्र.६७, हिस्सा क्र.८ए, जुना सर्व्हे क्र.१११, हिस्सा क्र.८बी, नवीन सर्व्हे क्र.६७, हिस्सा क्र.८बी, जुना सर्व्हे क्र.११३, हिस्सा क्र.५बी, सर्व्हे क्र.६६, हिस्सा क्र.५बी, गाव ओवळा, तालुका व जिल्हा ठाणे, ठाणे महानगरपालिकेच्या मर्यादेत, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे येथे असलेल्या जमिनीचे सर्व भाग व खंड.

गलमत्ता क्र.२: जमीन गट क्र.८, क्षेत्रफळ ४८०० चौ.फु. किंवा सरासरी, गाव चितळसर मानपाडा, ालुका व जिल्हा ठाणे, ठाणे महानगरपालिकेच्या मर्यादेत, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे येथे ासलेल्या जिमनीचे सर्व भाग व खंड आणि <mark>चतुसिमा- उत्तरेस:</mark> गट क्र.७/१ व ७/४; **दक्षिणेस:** गट क.९२/१ व ११/१; **पुर्वेस:** गट क्र.९/१; **पश्चिमेस:** गट क्र.७/२(पी).

ठिकाण: ठाणे, महाराष्ट्र सही/- प्राधिकृत अधिकारी एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरिता दिनांक: ०३.०८.२०२२

---53L दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेड

्राषाः...८००९२०।। ११४५८८८०४४४८८ । नॉदणीकृत कार्यालयः रूरतम कोर्ट इमारत, पोहार हॉस्पिटलसम्म, डॉ. अर्भी बहर रोड, बरळी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००३०. दुर.क्र..०२२-२४९९९५६९, ई-मेलःstandardbatteries_to.in वेबसाईट:www.standardbatteries.co.in

पुरुषित्रीज ऑप्ट एक्सचेंज बोर्ट ऑफ इंटिया (लिस्टिंग ऑल्लोशन्स ऑप्ट दिस्क्लोज रिकायर्गेट्स) रेखलेशन सिक्युंसिटाज अण्ड एक्सचज बांड आफ इंडिया (लिस्टिंग आहलगाशन्स अण्ड इंड्स्क्लाज्य स्कावसम्द्रभ्य (न्युज्ज्ञस्त २०१५ (लिस्टिंग रेखुलेशस्त्र)च्या नियम ४७ सहवाचिता नियम १९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की. ३० जून, २०२२ रोजी संपत्तेत्या तिमाझीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात येणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

दर सूचना कंपनीच्या <u>http://www.standardbatteries.co.in</u> वेबसाईटवर उपलब्ध होईल सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५, सुधारितप्रमाणे, अनुसुची बी चे सुधारित खंड ४ सहवाचिता कंपनीचे आतील व्यक्तिद्वारे व्यापाराचे नियमन, पर्यवेक्षण व अहवालाकरिता आतील प्रक्रिया व संचालनाचे सांकेतांकाचे खंड ६ नुसार कंपनीचे संचालक, पदसिद्ध कर्मचारीद्वारे कंपनीचे व्यवहाराकरिता व्यापार खिडकी दि.१ जुलै, २०२२ पासु वंद करण्यात आली असून ३० जुन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष जनतेकडे घोषित झाल्यानंतर ४८ कार्यालयीन तास पुर्ततेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेडकरित (भुपेंद्र एन. शाह) कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

एलिक्झिर कॅपिटल लिमिटेड

सीआयएन:एलं६७१९०एमएच१९९४पीएलसी०८३३६१ नोंदणीकृत कार्यालय: ५८, मित्तल चेंबर्स, २२८, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्रर.: १२२-६११५१९१, ई-मेल:cosec@elixirequities.com, वेबसाईट:www.elixircapital.in

सूचना कंपनीची अञ्चाविसावी (२८) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी स.१०.००वा. सदस्यांना ई-मेल केलेल्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे.

ग्हकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.१३ जानेवारी, २०२१ सहवाचित मसीए परिपत्रके दि.५ मे, २०२०, दि.०८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल, २०२० आणि दि.५ मे १०२२ (संयुक्तपणे एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक दि.१२ मे, २०२०, दि.१५ जानेवारी, २०२१ आणि दि.९ँ३ मे, २०२२ नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमती मिळाली आहे. कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता एमसीए रिपत्रकानुसार कंपनी[ँ]ची एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता २८वे वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल ठेवीदार व आरटीएकडे नोंद आहेत त्यांना मे. बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी किंवा आरटीए) मार्फत ई-मेल पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने मंगळवार. ०२ ऑगस्ट. २०२२ रोजी पर्ण केली आहे.

नदस्यांनी नोंद घ्यावी की, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल आणि ज़ीएमची सूचना कंपनीच्या http://www.elixiracpital.in/annual_pdf/ELIXIR_ Annual_Report_2021-22.pdf आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या बीएसई लेमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

तदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत सहभार्ग . ग्रेण्याची माहिती एजीएम सचनेत नमद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होणाऱ्या सदस्यांनी कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये मोजणी केली जाईल.

कंपनीने नोंद दिनांक गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२ रोजी भागधारणा असणाऱ्या त्यांच्या सदस्यांना एजीएम नूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. रिमोट ई–वोटिंग कालावधी सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि ाधवार, २४ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्या-. –वोटिंग प्रणालीने (ई–वोटिंग) मतदानाची सुविधा दिलेली आहे. रिमोट ई–वोटिंग/एजीएम दरम्यान ई-ग्रोटिंगची सविस्तर पद्धत, ज्या सदस्यांचे वास्तविक स्वरुपात, डिमॅट स्वरुपात भागधारणा आहे आणि न्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांना एजीएम सूचनेत देण्यात आले आहे. ई–वोटिंगकरिता लॉगइन परिचयपत्रे दस्यांच्या त्यांच्या नोंद ई-मेलवर पाठविले जातील.

एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवाल वास्तविक प्रती ज्या सदस्यांची . वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे आणि ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांना सेबी परिपत्रक आणि उपरोक्त एमसीए परिपत्रकानुसार दिनदर्शीका वर्ष २०२२ करिता खारीज करण्यात आलेले आहे.

जर कोणत्याही सदस्याचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद नसल्यास त्यांनी खालील

अ) एजीएम सूचना, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंद करावे आणि ई-वोटिंगकरिता लॉगइन परिचयपत्रे प्राप्त करावे.

| वास्तविक स्वरुपात | कृपया फोलिओ क्रमांक, शेअर्सधारकाचे नाव, समभाग दाखल्यार्च |
|----------------------|---|
| भागधारणा सदस्यांसाठी | स्कॅन केलेली प्रत (समोर व मागे), पॅन/आधार कार्डाची स्वत:र्च |
| | साक्षांकित स्कॅन केलेली प्रत पडताळणी व ई-मेल नोंद करण्यासार्ठ |
| | cosec@elixirequities.com वर सादर करावी व कंपनीला संपर्व |
| | करावा. |
| डिमॅट स्वरुपात | तुमच्या डीपीद्वारे सल्ल्यानुसार तुमच्या डिमॅट खात्यात तुमचे ई-मेल |
| | |

भागधारणा सदस्यांसाठी | नोंद करण्यासाठी डिपॉझिटरी सहभागीदारकडे (डीपी) संपर्क करावा. मेल पत्ता, मोबाईल क्रमांक, बँक खाते, स्वाक्षरी इत्यादी) आणि वारसदार तपशील जे सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडीम_आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५ दिनांक ३ नोव्हेंबर, २०२१ आणि स्पष्टीकरण परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी, एमआयआरएसडीम आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६८७ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ अंतर्गत अनिवार्य तपशील सादर करावे, ज्यामुळे १ एप्रिल, २०२३ रोजी किंवा नंतर त्यांचे परिचयपत्रे थांबविले

ग्स्तक बंद करण्याची सचना:

जाणार नाहीत.

. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने नोटीस खालीलप्रमाणे दिली गेली आहे की. रजीएमनिमित्त व ३१ मार्च. २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे समभागावर लाभांश देण्यासार्ठ गुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२ ते गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत कंपनीचे प्रदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद राहतील. मंडळाटारे लाभांश शिफारस केल्यास तसेच प्तभेत घोषित केल्यास २३ सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापुर्वी दिला जाईल. मंडळाच्या आदेशान्वये

एलिक्झिर कॅपिटल लिमिटेडकरिता राधिका मेहता ठिकाण: मुंबई

दिनांक: 03 ऑगस्ट २०२२ पर्णवेळ संचालिका व सीएफओ

ZODIAC - JRD -MKJ LIMITED

DIAMONDS . JEWELLERY . PRECIOUS & SEMI PRECIOUS STONES नोंदणीकृत कार्यालयः ९१०, पारेख मार्केट, ३९ जे.एस.एस.रोड, केनेडी ब्रिज समोर, ई-मेल: info@zodiacjrdmkjltd.com , सीआयएन: एल६५९१०एमएच१९८७पीएलसी०४२१०७ (एकमेव)

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(बी) पहा)

परिशिष्ट १

| | | पाराश | (રુ.ભાखાત) | | |
|------------|--|-----------------------------|----------------------------|-----------------------------|-------------------------------|
| अ. | | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेले मागील संबंधित वर्ष |
| क्र. | तपशील | ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित | ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित | ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित | ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित |
| ٤. | कार्यचलनातून एकूण उत्पन्न | १३०२.४७ | १२२५.४५ | ३३.१५ | १९३३.१७ |
| ۲. | कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)(कर, अपवादात्मक आणि /किंवा विशेष साधारण बाबपूर्व) | ९३. ३४ | ৬६.७६ | ६.९६ | १०३.०० |
| η. | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | ९ ३.३४ | ৬६.৬६ | ६. ९६ | १०३.०० |
| ٧. | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | ६९.६८ | Y9.0Y | ६. ७0 | ६८.२७ |
| ч. | कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | 0.28 | (0.03) | 0.28 | ૦.૮५ |
| ξ. | समभाग भांडवल | ५१७.७२ | ५१७.७२ | ५१७.७२ | ५१७.७२ |
| ७ . | मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राका- नुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव | | | | ६२७०.८६ |
| ८. | उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) | | | | |
| | अ) मूळ ब) सौमिकृत | १.३५ १.३५ | ०.९१ ०.९१ | 0.88 0.88 | १.३२ १.३२ |

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे टीप:

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता रु.१.५८ लाखांचे म्युच्युअल फंड व शेअर्सच्या विक्रीवरील

नफ्यात अन्य उत्पन्न समाविष्ट (३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत: रु.०.०८ लाख). वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारती-लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ अन्वयं विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार आणि त्यातीव आवश्यक सुधारणेअंतर्गत तयार केले आहे. सदर अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वां पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर २ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभे मान्य करण्यात आले आणि ते वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबन आहे.

सामाजिक सुरक्षा २०२० वर सांकेतांक भारतीय संसदेने मान्य केले जे भविष्यनिधी व ग्रॅच्युईटी कंपनीद्वारे अंशदानावर असेल. सदर बदलाकरिता प्रभावी तारीख अद्यापी सुचित होणे बाकी आहे आणि नंतर त्याती नियम अधोरेखित केले जातील. कंपनीकडून सांकेतांक प्रभावी होण्याच्या कालावधीत आणि त्या संबंधि नियम प्रकाशित झाल्यानंतर वित्तीय अहवालात याबद्दलचा प्रभाव व नोंद मुल्यांकन दिले जाईल.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्ष २०२१-२२ संदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित अलेखापरिक्षित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

कोविड-१९ महामारीचा प्रादुर्भाव संपुर्ण जगभरात तसेच भारतात झाला होता. शासनाने काही क्षेत्रास वित्तीय पाठबळ दिले आणि वायरसंचा प्रसार रोखण्यास विविध उपाय योजले. पुढे कोविड-१९ लस सुरू केल्याने त्याचा परिणाम झाला, परंतु काही कारणाने भारताच्या काही भागात कोविड प्रकरणे पुन्हा वाढली. तथापि उद्योगातील नविन निष्कर्ष हे आर्थिक वाढीतील पुर्नजिवन संकेताचे चिन्ह आहे. कोविड-१९ महामारीच्या प्रभावामुळे कंपनीचे भावी विकास तसेच निष्कर्षावर परिणाम झाला, ज्यामध्ये अनिश्चितता आली. कंपनीचे वित्तीय निष्कर्ष बंद करतेवेळी योग्य नियंत्रण किंवा प्रक्रियेतील बदलातील कोणताही साहित्यिक प्रभाव दिलेला नाही. वित्तीय निष्कर्ष तयार करतेवेळी कंपनीच्या व्यवस्थापनाने असे मत दिले आहे की, ३० जून २०२२ रोजी कंपनीचे कार्यचलन व मालमत्तेवर महामारीचा कोणताही प्रभाव नाही

कंपनी मुख्यत: हिरे व्यवसायात कार्यरत आहे आणि तद्नुसार इंड-एएस १०८ प्रमाणे कोणताही वेगळा निष्क योग्य विभाग नाही.

सेबी परिपत्रक सीआयआर/सीएफडी/सीएमडी/१५/२०१५ दि.३० नोव्हेंबर, २०१५ जे दि.५ जुलै, २०१६ रोजीचे सेबी परिपत्रक आवश्यकतेनुसार सदर अलेखापरिक्षित त्रैमासिक निष्कर्षाच्या नमुन्यात केले आहे. संबंधीत कालावधीचे आकडे हे चालु कालावधी प्रस्तुतीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यक आहे तेथे

पुर्नगठीत/पुनर्वर्गीकृत/पुर्ननमुद केले आहेत. संचालक मंडळाच्या वतीने व करित झोडियाक जेआरडी एमकेजे लिमिटेड जयेश जयंतीलाल झवेरी



आँरो लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएनः एल३३१२५एमएच१९८९पीएलसी०५१९१८

नोंदणीकृत कार्यालयः के-५६, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, तारापूर, बोईसर, जिल्हा पालघर, महाराष्ट्र-४०५०६. दूर.क.:(०२२)६६६३५४५६, फॅक्स क.:(०२२)६६६३५४५० वेबसाईट:www.aurolabs.com, ई-मेल:auro@aurolabs.com ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| | (valuali, galyti additiv) | | | | | | |
|---|------------------------------|------------------------------|------------------------------|----------------------------|--|--|--|
| तपशील | संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ | संपलेली तिमाही ३१.०३.२०२१ | संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ | संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ | | | |
| वयशाल | ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित | ३१.०३.२०२१ अलेखापरिक्षित | ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित | ३१.७३.२७२२ लेखापरिक्षित | | | |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न | 9973.67 | 9८9६.५9 | 9902.48 | 4984.23 | | | |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | | | | |
| (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) | 99.8६ | 48.99 | 940.80 | 3८७.४० | | | |
| करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | | | | |
| (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | 99.8६ | 48.99 | 940.80 | 3८७.४० | | | |
| करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | | | | |
| (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | ۷.٦٥ | 84.40 | 90६.६५ | २८४.४७ | | | |
| कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न | | | | | | | |
| (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि | | | | | | | |
| इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | ۷۶.٥ | ५६.६४ | 994.9८ | રજ્ય.६૧ | | | |
| समभाग भांडवल | ६२३.२५ | ६२३.२५ | ६२३.२५ | ६२३.२५ | | | |
| राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार | | | | | | | |
| पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) | - | - | - | २५२८.८५ | | | |
| उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) | | | | | | | |
| १. मूळ | 0.93 | 0.03 | 9.09 | ४.५६ | | | |
| २. सौमिकृत | 0.93 | 0.03 | 9.09 | ४.५६ | | | |
| | • | | | | | | |

. ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com आणि कंपनीच्या www.aurolabs.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करित ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड सही / -(सिद्धार्थ देवराह)

पुर्णवेळ संचालक

डीआयएन:००२३०७९६

ठिकाण: मुंबई दिनांक: ०२.०८.२०२२

जे.कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन क्र.एल७४२१०एमएच१९९९पीएलसी१२२८८६

नोंदणीकृत कार्यालय: १६-ए, अंधेरी इंडस्ट्रीयल इस्टेट, वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-५३. कॉपोरेट कार्यालय: सीटीएस क्र.४४८, ४४८/१, ४४९, विलेपार्ले (पुर्व), सुभाष रोड, मुंबई-४०००५७, महाराष्ट्र, भारत दुर.क्र.:०२२-६७७४३५५५, फॅक्स क्र.:२६७३०८१४, वेबसाईट:www.jkumar.com, ई-मेल:info@jkumar.com

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| | | | | . , |
|--|----------------|--|----------------|--------------|
| | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेले वर्ष |
| तपशील | ३०.०६.२०२२ | 38.03.2022 | ३०.०६.२०२१ | ३१.०३.२०२२ |
| | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न | ९९९४९.४८ | ११२२७३.७५ | ६८०२१.६५ | ३५५२०६.२४ |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | |
| (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) | ८३९०.९० | १०३४१.७५ | ४२७१.७६ | २८२६७.५२ |
| करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | |
| (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | ८३९०.९० | १०३४१.७५ | ४२७१.७६ | २८२६७.५२ |
| करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | |
| (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | ६१९१.२७ | <i>\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\</i> | ३२१०.२५ | २०५८७.६५ |
| कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर) आणि | | | | |
| इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) | ६२३३.१४ | ७४८८.६७ | ३२२९.३४ | २०७३३.१५ |
| समभाग भांडवल | ३७८३.२८ | ३७८३.२८ | ३७८३.२८ | ३७८३.२८ |
| इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) | | | | २०४८८१.६८ |
| उत्पन्न प्रतिभाग (रू.५/-प्रत्येकी) | | | | |
| अ) मूळ | ۷.٩٥ | ९.७८ | 8.78 | २७.२१ |
| ब) सौमिकृत | ۷۶.۵ | 9.62 | 8.28 | २७.२१ |
| टिप: | | | | |

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेजसह सादर करण्यात आलेले ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.jkumar.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२. वरील निष्कर्षाचे मंडळाच्या लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

मंडळाच्या आदेशान्वये

जे.कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: ०२ ऑगस्ट, २०२२

Details of Independent Advisors, if any

Any other matter(s) to be highlighted

Date: 02nd August, 2022

व्यवस्थापकीय संचालव

जगदीशकुमार एम. गुप्ता कार्यकारी अध्यक्ष डीआयएन:0१११२८८७

VINTRON INFORMATICS LIMITED

Registered Office: D-107 & 108, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020 Tel. No.: +011-43740000; E-mail ID: vil vintron@hotmail.com; Website: www.vintroninformatic.com

Recommendations of the Committee of Independent Directors (IDC) on the Open Offer to the Shareholders of Vintron Informatics Limited under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 (SEBI SAST Regulations), as amended till date

| Date | 02.08.2022 |
|---|--|
| Name of the Target Company (TC) | Vintron Informatics Limited |
| Details of the Offer pertaining to TC | Open Offer made by Acquirer (s) M/s. Vistara Network Private Limited and M/s. Telexcell Enterprise LLP to acquire upto 1,99,17,750 equity shares ("Offer Shares"), representing 25.42% of the paid-up share capital of Vintron Informatics Limited. (Target Company). |
| | Offer Price: Rs. 1.25 (Rupees One and paisa Twenty Five Only) per equity share a mentioned in the Letter of Offer filed with SEBI. |
| Name of the Acquirers | M/s. Vistara Network Private Limited and M/s. TelexcellEnterprise LLP. |
| Name of the Manager to the Offer | D & A Financial Services (P) Ltd SEBI Registration No.: INM000011484 |
| Members of the Committee of Independent Directors | (a) Ms. Rupam Chaudhary (b) Ms. Kirti Gupta |
| IDC Member's relationship with the TC (Director, Equity shares owned, any other contract/ relationship), if any | Members of the Committee do not have any relationship or interest in the Compan except to the extent of the sitting fees paid and the reimbursement of expenses by the company in their capacity as Directors. |
| Trading in Equity Shares/other securities of the TC by IDC Members | Members of the Committee do not hold any shares or securities in the Target Company |
| IDC Member's relationship with the Acquirers/PAC | No relationship exists between the members of the IDC and the Acquirer(s). |
| Trading in equity shares/other securities of the Acquirer/PAC by IDC Members | None of the IDC members hold any shares of the Company and neither have they traded in any equity shares / other securities of the Company during a period of 12 months prior to the date of Public Announcement and since then till date. |
| Recommendation on the Open Offer, as to whether the offer is fair and reasonable | Based on the review of the Public Announcement and the Detailed Public Statemer issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers, IDC believe that the Open Offer is in accordance with SEBI (SAST) Regulations, 2011 and to that exter is fair and reasonable. |
| | The shareholders should independently evaluate the offer and take their own informed ecision. They are also advised to seek expert tax opinion before taking their decision in this regard. |
| Summary of reasons for recommendation | In forming the aforesaid opinion/recommendations the IDC has considered th following:- Acquirers have entered into SPA on June 10, 2022 with the Sellers to acquire 5,79,25,45 |
| | (Five Crore Seventy Nine Lakh Twenty Five Thousand Four Hundred and Fifty One Equity Shares representing 73.93% of the Paid-up Equity Share Capital of the Targe |

Company at an agreed price of INR 1/- (Indian Rupees One only) per Equity Share, which has triggered the requirement to make Open Offer under Regulation 3(1) and Regulation 4 of SEBI (SAST) Regulations. The equity shares of the Target Company are listed on the BSE Limited and Calcutta Stock Exchange Limited. The equity shares on BSE Limited are frequently traded, in terms of the SEBI (SAST) Regulations. The Offer Price of INR 1.25/- Per Offer Share is justified in terms of Regulation 8(2) of the SEBI (SAST) Regulations, being the highest of the parameters mentioned Therefore, in view of above, the Offer Price of INR 1.25/- (Indian Rupees One and Twenty Five Paisa Only) per share is justified. NIL

'To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respects, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise and includes all the nformation required to be disclosed by the Committee of Independent Directors of Vintron Informatics Limited under the SEBI (SAST) Regulations, 2011."

For and on behalf of Independent Directors Committee of VINTRON INFORMATICS LIMITED

Sd/-(Kirti Gupta) Chairman of Committee

(Rupam Chaudhary) Member